

ग्रेड -३ व ग्रेड -४ ची बालके उपचार घेत असताना  
त्यांच्या पालकांना बुडीत मजुरी देण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: कुपोनि २००५ / प्र.क्र.८ / का.८

मंत्रालय विस्तार, मुंबई-३२

दिनांक : २६ डिसेंबर, २००५

- बाब्या: १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक : रोहयो-२००१ / प्र.क्र.१२१ / का.८, दिनांक ५ मे, २००१.  
२) शासन निर्णय, क्रमांक : रोहयो-२००१ / प्र.क्र.१२१ / का.८,  
दिनांक १० जानेवारी, २००२.  
३) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग, क्रमांक: कुपोनि २००४ / प्र.क्र.५७ /  
का.८, दि. १८ नोव्हेंबर, २००५.  
४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. बीयुडी-२००५ / पूरक मागण्या/  
प्र.क्र. ३१/ का.७, दि. २४ ऑक्टोबर, २००५.

शासन निर्णय : - ग्रेड-३ व ग्रेड-४ ची बालके रुपालयात उपचार घेत असताना ते उपचार घेऊंपर्यंत त्यांच्या पालकांपेही एका व्यक्तीला द्वरारोजा दोन वेळांचे जोखण झाणि पालकापेकी एका व्यक्तीला त्या काळातील बुडीत मजुरीपोटी रु. ४०/- देण्याची योजना शासनाने दि. ५ मे, २००१ व १० जानेवारी, २००२ रोजी निर्गमित, केलेल्या शासन निर्णयान्वये ठाणे, नंदुरवार, धुळे, नाशिक, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली व नांदेड हया जिल्हयात लांगू करण्यात आली होती. व ही योजना न्युयिलउस बजेट अंतर्गत जो निथी उपलब्ध होतो त्या निधीतून राबविष्याच्या निर्णय घेण्यात आला होता. सदरहू योजना ठाणे, शायगड, नंदुरवार, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर व नांदेड हया जिल्हयात लार करण्याच्या प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. या अनुषंगाने सदर योजना अर्थसंकल्पीत करणे व सन २००५-०६ साठी आवश्यक उरसलेली रु. १२३.७० लाख तंतूद उपलब्ध करून देण्यासाठी जुलै, २००५ च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी प्रस्ताव द्विधानसंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.

२. महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन अधिनियम २००५ ( सन. २००५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २१) म्हणून महाराष्ट्र शासनाने राजपत्र असाधारण भाग-४, दि. २ ऑगस्ट, २००१ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झालाआहे. त्यास अनुसरुन उक्त क्र.४ येथे नमूद दि. २४ ऑक्टोबर, २००५ च्या शासन निर्णयान्वये पुरवणी मागणी याब क्र. २६७ " ग्रेड -३ व ग्रेड -४ ची बालके उपचार घेत असताना त्यांचे आई अथवा बडील यांना

मंजूरी देण्याबाबतच्या योजनेस सन २००५-०६ या आर्थिक वर्षात रु. १२९.७० लाख एवढी तरतूद आयुष्ट, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात आली जन्मून सदर तरतूद परिष्ठेद-४ मध्ये नमूद अटीच्या अधीन राहून खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत आहे.


३. याबाबतचा खर्च "मागणी क्र. टी-४, २२२५ अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागारवर्गीयांचे कल्याण, पंचवार्षिक योजनाअंतर्गत योजना, आदिवासी उपयोजना ०२ अनुसूचित जमातीचे कल्याण १०२ आर्थिक विकास (१५) ग्रेड-३ आणि ४ ची वालके उपचार घेत असताना त्याचे आई अथवा बडील यांना मंजूरी देण्याबाबतची योजना (१५) (०३ राज्य योजनाअंतर्गत योजना २२२५-३६५-४) दत्तमत" या लोखाशीर्वाखाली खर्ची टाकण्यात यावा.

४. सदर तरतूद खर्च करताना पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी :-

- १) पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेल्या तरतूदीमधून केवळ ३० % रक्कम खर्चासाठी उपलब्ध करून देण्यत येत आहे.
- २) आयुष्ट, आदिवासी विकास, नाशिक यांनी त्यांच्या क्षेत्रीय अधिकार्यांना तात्काळ तरतूद वितरित करावी व त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा.
- ३) पुरवणी मागणीची तरतूद ज्या बाबीसाठी करण्यात आली आहे, त्याच बाबीवर खर्च करण्यात यावा.

५. हा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि वित्त विभागाच्या संमतीने त्याचा अनी. संदर्भ क्र. ७०/२००५/ व्यय-१४, दि. ८.७.२००५ व अनी. संदर्भ क्र. ८१८/०५ व्यय-१४, दि. १२.१२.२००५ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नोंदाने.



(अ. मा. आम्राम)  
कायांसन अधिकारी

प्रति,  
आयुष्ट, आदिवासी विकास, नाशिक  
संबंधित विभागीय आयुष्ट

अंपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / अमरशत्ती / नागपूर

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

सर्व संबंधित जिल्हाधिकारी (गडचिरोली/ भंडूरखाड/ घुक्के/ चंद्रपूर/ नाशिक/ थवतमाळ/ नारेड/ ठाणे/

अमरशत्ती/ पुणे/ मारापूर/ संधगड/ गोविया/ जळगाव/

संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व संबंधित वैद्यकीय अधिकारी ( ढारा महासंचालक, मुंबई )

सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

महालेखापाल, महाराष्ट्र - १/२ मुंबई / नागपूर

महासंचालक, आरोग्य सेवा, मुंबई.

अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, महिला व बाल विकास, मंत्रालय, मुंबई.

आयुष्टत ( आयसीडीएस ), कोकण भवन, नवी मुंबई

सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

सर्व उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी ( आरोग्य - ४ ), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी ( का.५ ) आदिवासी विकास विभाग

सर्व कार्यालय अधिकारी / अवर सचिव, आदिवासी विकास विभाग

निवड नस्ती, का.८